

जातीय जनगणनेचा निर्णय फसवा

■ मुंबई : केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली असली, तरी हा निर्णय फसवा असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका वचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. आजवर केंद्र सरकारने जातीय जनगणना नेमकी कधी होणार याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही. उलट, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनीच नमूद केले आहे की, जातीय जनगणना करणे शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट होते, असा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.

२०२६ मध्ये होणाऱ्या लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाणूनबुजून जनगणना लांबवली आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. जर जनगणनाच झालेली नसेल, तर जातिनिहाय जनगणना कशी होणार? याचे उत्तर केंद्राने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. पहिल्याच येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली असताना, जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारने जातीय जनगणनेची घोषणा केली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

समता परिषदेच्या पाठपुराव्याला यश

■ मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या क्रांतिकारी निर्णयाचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विमाप्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे त्यांनी विशेष आभार मानले.

छगन भुजबळ म्हणाले, १९९२ पासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने जातिनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. २०१० मध्ये समीर भुजबळ आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह १०० खासदारांनी संसदेत उरावर मांडला होता. तसेच, सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती. या सततच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले. त्यांनी सांगितले की, १८७१ ते १९३१ पर्यंत ब्रिटिशांनी दर दहा वर्षांनी जातिनिहाय जनगणना केली, परंतु स्वातंत्र्यानंतर अनुरूपित जाती-जमाती वगळता इतर मागासवर्गीयांची गणना थांबली, ज्यामुळे ओबीसींना विकासापासून वंचित राहावे लागले.

हा निर्णय मागासवर्गीयांसाठी महत्त्वाचा असून, यामुळे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि निवारा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी मिळेल, असे भुजबळ यांनी नमूद केले. तसेच, न्यायालयांना आवश्यक आकडेवारी मिळाल्याने राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे वंचित घटकांना न्याय मिळेल आणि सामाजिक समतेकडे देशाची वाटचाल होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

भाजप कार्यालयाच्या भाडे करारास मुदतवाढ

■ मुंबई : मंत्रालय शेजारील मोठ्याच्या जागी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास ३० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या भाडे कराराची मुदत आता ३१ डिसेंबर २०५४ पर्यंत राहणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला.

१९८९ साली भाजपच्या प्रदेश कार्यालयासाठी मंत्रालय जवळील भारतीय जीवन विमा (एलआयसी) कार्यालयाच्या समोरील २ हजार ६८२ चौरस फूट आकाराची जागा भाडे कराराने देण्यात आली. या भाडे कराराला राज्य सरकारने वेळेवेळी मुदतवाढ दिली. या जागा वापराबाबतच्या भाडेकराराची मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपली होती. त्यामुळे १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०५४ अशा ३० वर्षांच्या भाडे करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाडे कराराला मुदतवाढ देताना राज्य सरकारने प्रदेश भाजपला काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या प्रचलित दरानुसार सरकारला भाडे अदा करावे लागेल. विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम करणे बंधनकारक असणार आहे. भाडे आणि भाडे थकबाकी वसुलीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहरचे कार्यकारी अभियंता यांच्यावर देण्यात आली आहे.

मीरा-भाईदरमध्ये हवाई टॅक्सी सेवा

■ मुंबई : मुंबई लगतच्या मीरा-भाईदर महापालिका क्षेत्रात लवकरच हवाई टॅक्सी सेवा सुरू होणार असून, या प्रकल्पासाठी महापालिकेने संबंधित संस्थेला सर्वेक्षण व आवश्यक परवानग्यांची मंजूरी दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि मेट्रोला पूरक वाहतूक पुरवठा देण्यासाठी हवाई टॅक्सी उपयुक्त ठरेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. डिसेंबर २०२५ मध्ये मीरा-भाईदर शहर मेट्रो मार्गिकेवर येणार असून, हवाई टॅक्सीमुळे नागरिकांना जलद व सुलभ प्रवासाचा पुरवठा उपलब्ध होईल.

घोडबंदर किल्ला, उत्तनचा सागरी परिसर, कांदळवन उद्यान यांसारख्या पर्यटन स्थळांसोबतच नव्या प्रकल्पांची जोड हवाई टॅक्सीमुळे मिळणार आहे. गुजरातमधील वडोदर्यात हवाई टॅक्सीचा यशस्वी प्रायोगिक प्रकल्प राबवला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ठाणे आणि मीरा-भाईदरमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. हा प्रकल्प जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चरसमोरील जागेत उभारण्यात येणार असून, शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईत मविआला खिंडार

५५ नगरसेवकांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २ : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. मागील अनेक दिवसांत अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. आहे. नवी मुंबईतील ठाकरेंच्या १० नगरसेवकांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले आहे. यामुळे नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबईमधील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या ५५ नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदश्रमात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुमचे सर्वात मनापासून स्वागत करतो. नवी मुंबईतील एकूण ५५ नगरसेवक दाखल झाले आहेत. या सर्वांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. शिंदे म्हणाले की, या सर्वांच्या



पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्याने

आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आमच्यावर उठसुठ टीका करणाऱ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर लोकप्रतिनिधी,

पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट होत असून त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकांवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

रक्त तपासणी विभागात एसी यंत्रणा कोलमडली

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २ :

राज्यातील अग्रगण्य जे.जे. रुग्णालयातील रक्त तपासणी विभागातील वाताुकुलित यंत्रणा बंद पडल्यामुळे रुग्ण आणि कर्मचारी यांना तीव्र उन्हामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तपासणी विभागात एकूण पाच एसी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत, मात्र त्यातील केवळ एकच एसी सुरू असून उर्वरित चार यंत्रणा बंद आहेत.

रक्त तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असताना, विभागात उष्णामुळे घामाघूम स्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला आजारापणाने ग्रस्त रुग्ण, तर दुसऱ्या बाजूला तपासणी करणारे टेक्निशियनही उष्णतेने त्रस्त झाले आहेत. या असह्य परिस्थितीत तपासण्या सुरळीत पार पडणे अवघड झाले आहे.

यातच रुग्णालयाच्या बाजूलाच नव्या सुपर स्पेशलिटी इमारतीचे काम सुरू असून, सुरक्षेसाठी लावलेले मोटमोठे पत्रे खिडक्यांवर आडवे असल्याने नैसर्गिक हवाही आत येत नाही. त्यामुळे विभागात गरम आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णांच्या आरोग्यासोबतच कर्मचारी वर्गाच्या कार्यक्षमतेवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. प्रशासनाने तातडीने एसी यंत्रणा दुरुस्त



करून कार्यरत कराव्यात, अशी मागणी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

राष्ट्रीय कर परिषदेचे पुण्यात आयोजन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाला प्रारंभ

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २ : संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या पिढीपुढे मांडला आहे. याचा निश्चितच फायदा होणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५'च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

वरळीच्या जांवेरी मैदानात पार पडलेल्या या भव्य महोत्सवात पाच दलानांतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि विचारांचा ठसा उमटवण्यात आला.

वृत्तसंस्था, पुणे, दि. २ : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एफटीपीए) वतीने 'अमृत ज्ञानकुंभ २०२५', या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन ३ व ४ मे रोजी करण्यात आले आहे.

गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवरमधील सहकार भवनात ही दोन दिवसांची परिषद होणार असून, 'कर सल्लागार : पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ', अशी या राष्ट्रीय कर परिषदेची संकल्पना आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), जोईसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एएनएमटीपीए) या संस्थांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय कर परिषद होत आहे, अशी माहिती राष्ट्रीय कर परिषदेचे चेअरमन अॅड. नरेंद्र सोनवणे व 'एमटीपीए'चे अध्यक्ष अॅड. प्रसाद देशपांडे यांनी पत्रकार

परिषदेत दिली. प्रसंगी व्हाईस चेअरमन सीएमए श्रीपाद बेदरकर, 'एमटीपीए'चे उपाध्यक्ष अॅड. अनुपम चव्हाण उपस्थित होते. अॅड. नरेंद्र सोनवणे म्हणाले, शनिवारी सकाळी ९.४५ वाजता केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवरमधील सहकार भवनात ही दोन दिवसांची परिषद होणार आहे. पहिल्या दिवशी सीए असित शाह, अॅड. दीपक वापट यांचे 'इनपुट टॅक्स क्रेडिटमधील अडचणी, बनावट बिले व त्यासंदर्भातील नियम' यावर, तर डॉ. गिरीश अहुजा व अॅड. नारायण जैन यांचे 'डायरेक्ट टॅक्स कोड' यावर तांत्रिक मार्गदर्शन सत्र होईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी 'भारतीय न्याय संहिता आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर यातील परस्परसंबंध' यावर अॅड. मकरंद आडकर, सीए सुहास बोरा, सीए ईशान पाटकर, सीए योगेश इंगळे यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. शिवाय इतर सत्रात कार्यक्रम होतील.

पंकजाला अक्षील मेसेज अमोल काळेला अटक

■ मुंबई, दि. २ : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अक्षील आणि त्रासदायक मेसेज पाठवणारा अमोल काळे या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंना मोबाईल कॉल व मेसेजद्वारे मानसिक त्रास देत होता.

पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून संबंधित व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आरोपीचा माग काढला आणि पुण्यातून त्याला अटक केली.


अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी अजितदादांनी सांगितले की, बेळगाव, कारवारचा भाग महाराष्ट्रात यायचा आहे तोवर लढा सुरू राहील. शिव - शाहू - फुले - आंबेडकरांचे विचार कधीही सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. प्रफुल पटेल यांनी अजितदादांच्या मनावरील 'राम' आहे असे म्हणत विरोधी पक्षांवर निशाणा साधला.



येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार?

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २ :

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक भावनिक पत्र प्रसिद्ध करत मुंबई, महाराष्ट्र आणि माय मराठीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सध्या



उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला वेग असताना, जयंत पाटील यांच्या पत्रामुळे राजकारणात नव्या घडामोडींचा संकेत मिळू शकतो. जयंतराव पाटील आपल्या पत्रात म्हणतात, महाराष्ट्राचा ६५ वा स्थापना दिन साजरा करत असताना, आज आपल्या राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक प्रगती लक्षवेधी आहे. पण त्याचवेळी अनेक आघाड्यांवर महाराष्ट्र पिछेहातीला सामोरे जात आहे. महिलांवरील अत्याचार, पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठी भाषेची उपेक्षा, हे सगळे चिंतेचे कारण आहेत.

त्यांनी आपल्या पत्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदानांची आठवण करून दिली. १९५६ मध्ये मोरारजी देसाई यांच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात अनेकांना हातातून आले. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला. आज त्या हुतात्म्यांचा विसर पडल्यास आपण इतिहासाशी अन्याय करत आहोत, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना पाटील यांनी म्हटले की, आजचे राज्यकर्ते परवर्तीसोबत महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत आहेत. आपलेच लोक मराठी भाषेची गळचेपी करत आहेत. राज्याची ओळख आणि संस्कृती धोक्यात आली आहे. हे थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे लागेल.

या पत्राच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, महाराष्ट्र वाचवण्यासाठी सर्व मराठी शक्तींनी एकत्र येणे काळाची गरज आहे. होत्याच नव्हतं झालं तर येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार? असा खणखणीत सवाल करत त्यांनी सर्वांना विचार करायला लावले आहे. जयंतराव पाटील यांच्या या भावनिक पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून आगामी पडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

'हाउस अरेस्ट' शो बंद करा

राज्य महिला आयोगाचे पोलिसांना पत्र

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २ :

उल्लू ऑपवरील एजाज खानचा 'हाउस अरेस्ट' हा शो बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील या शो बाबत आक्रमक झाल्या असून त्यांनी शो वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

अभिनेता एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' या शोवरून वाद निर्माण झाला आहे. या शोवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. या शोची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, एका टास्कदरम्यान, महिला स्पर्धकांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडले जात आहे. सोशल मीडियावर लोक या शोवरून संताप व्यक्त करत असून आणि तो तत्परित बंद करण्याची मागणी करत आहेत. याआधी भाजपच्या आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील हा शो बंद करण्याबाबत मागणी केली आहे.

राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयातर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २ :

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय डॉंबिवली सेंटरच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन केंद्रात साजरा करण्यात आला. या वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत माहिती देण्यात आली.

जागतिक कामगार दिनानिमित्ताने नाक्यावरील पुरुष कामगार आणि महिला कामगारांना सन्मानित करण्यात आले. त्यांना तुळस रोपटे, प्रतिमा आणि फराळ देण्यात आला. कामगारांना व्यसनपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कामगारांना कलावती बेहन, संगीता बेहन, मनीषा बेहन, तेजा बेहन, यांनी मार्गदर्शन केले.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावदेवी विद्यामंदिर शाळेचे संचालक अध्यक्ष शिक्षण महर्षी केशव भाई भोईर, प्रतीक्षा बेहन, सारंगी बेहन, किरण गोदरेज, शीतल बेहन व केंद्रातील सहकाऱ्यांनी प्रीरम घेतले.



■ जालना : येथील महाराणाप्रताप नगर येथे १५ कुलदेवीची शोभायात्रा काढण्यात आली. महासागरमध्ये आयकर विषयक सदर लिहिणारे सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांनी शोभायात्रेची छायाचित्रे उपलब्ध करून दिलीत.

महासागर शनिवार ०३ मे २०२५

भंडारा

पान ३

यु- डायस पुस प्रणालीमध्ये शाळा नोंदणीमध्ये राज्यात भंडारा प्रथम स्थानी

महाराष्ट्र दिनी उत्तम कार्य करणाऱ्यांचा सत्कार



महासागर प्रतिनिधी
सिहोरा , दि. ०२ मे : जिल्हयाच्या सर्वांगण विकासासाठी शासन,प्रशासन, व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नाने भंडारा जिल्हा विकास पथावर अग्रेसर ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस समारंभात ते जिल्हावासीयांना संबोधित करत होते.

सानगडी येथे जागतिक कामगार दिन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

प्रत्येक गोष्ट कामगारांच्या श्रमाशिवाय शक्य नाही - अधिवक्ता अशोक करवडे



महासागर प्रतिनिधी
सानगडी , दि. ०२ मे: विधी सेवा समिती साकोली तथा ग्रामपंचायत सानगडीच्या सौजन्याने जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून दिवाणी न्यायाधीश व्ही एम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर सरपंच सविता उपरीकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख मार्गदर्शक अधिवक्ता अशोक करवडे,अतिथी उपसरपंच भूमेश्वर ब्राह्मणकर, पंचायत समिती विस्तार अधिकारी पडोळे, ग्रामविकास अधिकारी एच वाय पन्बेवर,चेतन बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. अधिवक्ता अशोक करवडे यांनी जागतिक कामगार दिनानिमित्त आपल्या विचार मांडत असताना इसवी सन १८८६ साली सर्वप्रथम शिकागो अमेरिकेत कामगारांनी कामाचे तास हे आठ तास या मागणीसाठी आंदोलन करून जगाला ठणकावून साो-

कंपोस्ट खतामुळे मानवी व गावांचे आरोग्य तंदुरुस्त ठेवता येईल - पालकमंत्री संजय सावकारे

भंडारा जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ’कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !’ मोहिमेचा शुभारंभ



महासागर प्रतिनिधी
सिहोरा , दि. ०२ मे : पूर्वीपासून कंपोस्ट खताचा वापर व्हायचा त्यामुळे शेतात व मानवी आरोग्य चांगले होते. परंतु कालांतराने रासायनिक खताचा वापर सुरू झाल्यामुळे शारीरिक व्याधी वाढल्या तर शेतीची सुपिकता पार झाली. परंतु गावात तयार होणाऱ्या सैरित्रि कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केल्यास मानवी आरोग्यही व गावाचेही आरोग्य सुदृढ ठेवता येईल., असे प्रतिपादन भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री संजयजी सावकारे यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज गुरुवारी (१ मे) ला भंडारा पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत बेला येथे जिल्हास्तरीय ’कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री ईश्वरकर, पं.स.सभापती मा.श्री कल्पनाताई कुर्सेकर,पं.स.उपसभापती श्री नागेश भगत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) उमेश नंदोरावळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) माणिक चव्हाण, गट विकास अधिकारी डॉ.संघमित्रा कोल्हे, सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, ग्राम पंचायत अधिकारी श्री विलास खोब्रागडे, ग्राम पंचायत पदाधिकारी, बचतगटाचे महिला, नागरिक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेला पालकमंत्री महोदयांनी माल्यापण केले. त्यानंतर ’कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पवनी येथे ग्रामपंचायत आरक्षणासाठी ३ मे रोजी सभा

प्रतिनिधी
भंडारा, दि.०२ : पवनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील नागरीकांना कळविण्यात येते की, पवनी तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता पुढील ५ वर्षासाठी सन २०२५-२०३० या कालावधी करीता मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक अधिनियम १९६४ चे नियम ५ नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करीता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर निवडणुक नियम १९६४ चे नियम ६ नुसार नागरीकांच्या मागासप्रवर्गीकरीता सोडत पध्दतीने सरपंच

पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी व निश्चित केलेल्या सरपंच पदाचे आरक्षणापमधून महिलाकरीता ५० टक्के सरपंच पद आरक्षित करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी भंडारा यांनी त्यांचे संदर्भीय अधिसूचनेद्वारे दिलेल्या निर्देशानुसार दिनांक ०३ मे, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसिल कार्यालय पवनी येथील सभागृह (खोली क्र. २) येथे सभा आयोजीत करण्यात आलेली आहे. करीता संबंधित ग्रामपंचायतीमधील नागरीकांनी दिनांक ०३ मे, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसिल कार्यालय पवनी येथील सभागृह (खोली क्र. २) येथे उपस्थित राहणेकरीता तहसिलदार पवनी यांनी आवाहन केलेले आहे.



असून ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या अभियानामध्ये जिल्हयाने उत्तम काम केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावर यशस्वी ठरलेल्या ४८ शाळांना एक कोटी २२ लक्ष रुपये रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने २५ हजार ९७२ कोटी ६९ लक्ष निधी उपलब्ध

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोथली येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महासागर प्रतिनिधी
लाखांदूर , दि. ०२ मे : तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोथली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण श्री. सत्यनम मेश्राम अध्यक्ष शा.व्य.स.,प्रमुख अतिथी म्हणून सौ. मनीषाताई मिसार सरपंच ग्रा. प.बोथली ,श्री. मुखरणजी कोरडे उपसरपंच,श्री. अनिलजी बगमारे उपा. शा.व्य.स., शा.व्य.स.चे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि पालक वर्ग उपस्थित होते. या सर्बींच्या

विशेष शिक्षकांची समायोजनांची कार्यवाही पारदर्शक पध्दतीने प्रलोभनांना कृपया बळी पडू नये,शिक्षणाधिकारी (प्राथमिक),यांचे आवाहन

महासागर प्रतिनिधी
भंडारा , दि. ०२ : मा. सर्वोच्च न्यायालय येथे दाखल रिट याचिका क. १३२/२०१६ मधील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. ८/१०/२०२४ नुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गतच्या समग्र शिक्षाविशेष शिक्षकांची समायोजनांची कार्यवाही पारदर्शक पध्दतीने समावेशित शिक्षण उपक्रमातील २.५७२ विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर योजने अंतर्गतचे पात्र ३५८

विशेष शिक्षक आणि अपंग एकात्म शिक्षण (प्राथमिक स्तर) योजने अंतर्गत माध्यनिक युा-नेटवरील वर्ग झालेले ५४ विशेष शिक्षक अशा एकूण २.९८४ विशेष शिक्षकाचे समायोजन करण्यात येणार आहे. विशेष शिक्षकांचे समायोजनाची कार्यवाही पारदर्शक पध्दतीने आणि विहित प्रशासकीय कार्यपध्दतीने अवलंब करून शिक्षण आयुकालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे स्तरावर सुरू आहे समायोजनाच्या या प्रक्रीयेबाबत ज्या विशेष शिक्षकांना लाभ दिला जाणार आहे,

वापर वाढला आहे. त्यामुळे शेती आणि मानवी आरोग्य बिघडत आहे. गावातील सैरित्रि कचऱ्याचे व्यवस्थापन झाले तर त्यापासून कंपोस्ट खत तयार करता येईल. यामुळे आपले मानवी आरोग्य तंदुरुस्त व गाव स्वच्छ राहण्यास मदत होईल. प्लॉस्टीकचा वापर होत असल्यामुळे मानवी आरोग्य व पर्यावरणाला हाणी पोहचत आहे.

वापरल्यानंतर प्लॉस्टीक कुठेही फेकतो. तो उडत उडत गटारीत जातो. त्यामुळे पाणी तुंबतो. त्या सांडपाण्यात डास जिवजंतू तयार होतात, रोगराई पसरते. त्यामुळे आर्थीक स्थिती हलाखीची होते तर कधी जिव जातो. ही सगळी सुरुवात अस्वच्छतेुळे होते. त्यामुळे गाव स्वच्छ ठेवायचा असेल तर गावातील सैरित्रि कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे आवश्यक आहे.



सिहोरा येथे मुलीचा दुकानदाराने केला विनयभंग

महासागर प्रतिनिधी
सिहोरा : किराणा दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेलेल्या ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना सिहोरा येथील बाजार चौकात, मंगळवारी (दि. २९) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी देवेंद्र धनराज बिसेन (५८) रा. सिहोरा याच्यावर पांक्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत चॉकलेट घेण्यासाठी बाजार चौकातील किराणा दुकानात गेली होती. तिने दुकानदाराला चॉकलेट मागितले असता तिचा विनयभंग केला. मुलगी घरी गेल्यावर तिच्या आई व मावशीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध तपास सुरू केला आहे.

यांचा झाला सन्मान...

श्रीमती ज्योती नागलवडे जि.प. जिजामाता प्राथमिक शाळा तूमसर जि. भंडारा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२४-२५ या अंतर्गत राज्य स्वीकृष्ट ग कल्पना/ उपक्रम शासकीय कर्मचारी हा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. चॅटबोट या प्रभावी संदेश वहन प्रणालीसाठी अभिषेक नामदास, अवयवदानासाठी मालती सिंगनजुडे, नेत्रदानासाठी राजु नगारशी मस्के, कुशल सवाने, रस्तीकलाल ठकराल, रणवीर बांते,दिपेन धंधुकीया यांना सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट अग्नीशमनाचे कार्य करण्यासाठी समीर गणवीर ,हमीद खॉं पठाण,उत्कृष्ट तलाठी म्हणून कु.पी.के सांगोळकर,गृह विभागाच्या वतीने प्रभारी पोलीस अधिक्षक गृह उल्हास भुसारी, कोमलचंद वाढई ,श्याम वाढई,अरुण वाघाये ,नितीन शिवणकर , दिपक बुलबुले ,रामभाऊ बागडे आयुध निर्माणी स्फोटादरम्यान उत्तम कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक दादाराव दाते,पोलीस उपनिरीक्षक सुनील कराळे,पोलीस उपनिरीक्षक सारंग गुडघे,यांनाही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वन विभागाच्या शिघ्र बचाव दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .त्यामध्ये अनिल शेळके,सचिन कुकडे,अजय उपाध्याय,निलेश श्रीरामे,नितीन उशीर ,विजय राऊत ,अमोल चौबे,सतिश शेंद्रे,मेधराज तुलावी,विठठल हटवार,अनिल झांझा,बालाजी कदम,डेव्हीडकुमार मेश्राम यांचा ही सत्कार करण्यात आला.

असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा जिल्ह्यात पारंपारिकरित्या टसर कोश उत्पादन घेतले जात असून कोश उत्पादन ते

कापड निर्मिती करणारा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी पुढाकार घ्यावा ,असे आवाहन त्यांनी केले.

करण्यात आला.आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मयुर पागोट सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.दिनेश चनाप सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुखयाध्यापक श्री. मुन्नालाल भुरकुडे सर, श्री.श्रीराम जांभूळकर सर,श्री.सुरेश मेश्राम सर,श्री.शशराज सिंगणजुडे सर, कु.साहीली शेंडे मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

@gmail.com), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (educommof-ice @ gmail. com/ educommah@ mah.gov.in) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुढ्यासह नोंदविण्यात यावी. अत्ता कोणताही गैरप्रकार/ गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद विभागानी कळविले आहे.

लाखनी येथे ग्रामपंचायत आरक्षणासाठी ३ मे रोजी सभा

भंडारा : लाखनी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील नागरीकांना कळविणेत येते की, लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता पुढील ५ वर्षासाठी म्हणजे दिनांक ०५ मार्च, २०२५ मॅ ०४ मार्च, २०३० या कालावधीकरीता मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुक नियम १९६४ चे नियम ५ नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरीता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर निवडणुक नियम १९६४ चे नियम ६ नुसार नागरीकाच्या मागासप्रवर्गीकरीता सोडत पध्दतीने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तसेच निश्चित केलेल्या सरपंच पदाचे आरक्षणापमधून

सार्वजनिक सूचना
सेवा गृह रिन लिमिटेड

ही सूचना याद्वारे सर्वसामान्य जनता, ग्राहक, व्यावसायिक सहयोगी, ग्राहक, विक्रेते, यांना देण्यात येत आहे आणि सर्व संबंधित पक्ष जे सेवा गृह रिन लिमिटेड शाखा आहेत जी महिना भरल्यावर, आषाढा कोणतेही ठरत, प्लॉट नं. १, सार्द सतिंदर राई, दक्षिण बॉर्डे, भंडारा, महाराष्ट्र-४७९९०४ येथे स्थित आहे, १ ऑगस्ट २०२५ पासून कायदेवस्की बंड होईल.

आम्ही सुहास सैन देवयारादी वनचपट्ट आहोत आणि तुम्ही त्या S@grहितe.in वर आमच्या अनिलराहुन प्लॉटकीद्वारे आमच्या सेवांमध्ये प्रवेश करणे सुरू ठेवू हक्का किंवा कोणत्याही सहकार्यासाठी आमच्याशी १८००-११-३९०४ वर संपर्क साधा.

वैयक्तिक मंडळीसाठी, तुम्ही आमच्या जवळच्या पर्यायी शाखेला देखील भेट देऊ शकता: ३ मजला, सूर्यकिर्ण क्रमांक २०३-११, श्याम आर्कडे, प्लॉट क्रमांक ५५, जुना वाघडगंज लेआउट, टेलिकोम एक्सचेंज रक्षेत्रात, विक्रोरीर बोक, नागपूर, महाराष्ट्र-४४०००८.

कुपण लक्षात ठेवा की शाखा कार्यावेत बंद करणे परवडता. कंपनीची इतर सर्व माहिती, ज्यामध्ये तिची कायदेशीर संस्था, व्यवसाय ऑपरेशन, संपर्क क्रमांक (टोल फ्री) ईमेल पते आणि सर्व करारात्मक जबाबदाऱ्यांचा समावेश आहे, त्यात बदल नाही.

सर्व भागधारकांना विनंती आहे की त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याद्वारास त्यांचे रेकॉर्ड अद्यावत करावे.

तुमच्या सतत समर्थनासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल दिलगीर सेवा गृह रिन लिमिटेड आहोत.

CIN: U65923DL2011PLC222491

कोणतेही ऑफिस: दुसरा मजला, श्री सावन मॉलेव पार्क, तुम, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४००००५

सॅमसंग इंडियाकडून ‘सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’ स्पर्धा लाँच



गुरुग्राम, मुंबई, २ मे : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आपल्या सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रमाच्या चौथ्या एडिशनचे अनावरण केले. ही देशव्यापी स्पर्धा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा फायदा घेत समाजातील सर्वात प्रचलित आव्हानांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण सोल्युशन निर्माण करण्यास प्रेरित करण्याकरिता डिझाइन करण्यात आली आहे.

सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५’चा विजेत्या टीम्सना १ कोटी रुपये अनुदान देईल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रकल्पांच्या इन्क्यूबेशनसाठी मदत होईल, तसेच प्रत्यक्ष प्रोटोटाइपिंग, गुंतवणूकदार कनेक्ट्स आणि सॅमसंग लीडस व आयआयटी दिल्ली फॅकल्टीकडून तज्ञ मार्गदर्शन मिळेल.

अर्बन कंपनी लिमिटेडने आयपीओमधून १९०० कोटी रुपयांचे भांडवल आपल्यासाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

नागपूर, २ मे : अर्बन कंपनी लिमिटेड, घर आणि सौंदर्याशी संबंधित विविध विभागांमध्ये दर्जेदार सेवा आणि उपाययोजनांसाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त, फुल-स्टॅक ऑनलाईन सेवा मार्केटप्लेस चालवणाऱ्या या कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे. १९००० मिलियन रुपये म्हणजे १९०० कोटी रुपयांपर्यंत आयपीओमार्फत इक्विटी समभागाच्या (दर्शनी मूल्य प्रत्येक समभागासाठी १ रुपया) ऑफरमार्फत फंडस उभारण्याची कंपनीची योजना आहे.

या कंपनीने प्रमोटर अभिराज सिंग भाल (चेयरमन), मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एग्झिक्युटिव्ह ऑफिसर), राघव चंद्रा (एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि

चीफ टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट ऑफिसर) आणि वरुण खैतान (एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) हे आहेत. ३१ डिसेंबर २०२४ च्या आकडेवारीनुसार, ही कंपनी भारतभर, संयुक्त अरब अमिरात (युएई), सिंगापूर आणि सौदी अरेबियामध्ये (केएसए) ५१ शहरांमध्ये कार्यरत आहे. यापैकी ४८ शहरे भारतात आहेत. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून ग्राहक खूपच सहजपणे, त्यांना हव्या असलेल्या सेवा आर्डर करू शकतात, यामध्ये स्वच्छता, पेस्ट कंट्रोल, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, सुतारकाम, उपकरणांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती, रंगकाम, स्किनकेयर, हेयर ग्रॅमिंग आणि मसाज थेरापी इत्यादींचा समावेश आहे. या ग्राहकांच्या सोयीनुसार, प्रशिक्षित

आणि वास्तविक विश्वातील समस्या निवारण क्षमतेला चालना देण्याचा आनंद होत आहे. सॉल्व्ह फॉर टूमारोसोबतचा आमचा सहयोग मार्गदर्शन, संशोधन पायाभूत सुविधा व टेक्निकल मार्गदर्शन देतो, ज्यामुळे तरुणांना त्यांच्या संकल्पनांना उत्पादनामध्ये रूपांतरित करण्यास मदत होते, ज्यांचा समाजवर मोठा प्रभाव पडतो. आम्हाला या उपक्रमाचा भाग असण्याचा आनंद होत आहे, जो सामाजिकदृष्ट्या जागरूक इनोव्हेशनला सक्षम करतो आणि विकसित भारता‘प्रती योगदान देतो,’’ असे आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. रंगन बॅनर्जी म्हणाले. भारतातील तत्कण इनोव्हेटर्स २०३० पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत विकसित भारत हा दृष्टिकोन पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशामधील अधिक तरुण विचारवंत सोल्युशन्स सादर करत असताना भारत संकल्पनांमध्ये अग्रस्थानी असण्यास अद्वितीयतेला स्थित आहे, जे स्थानिक आव्हानांचे निराकरण करतात आणि जागतिक परिवर्तनाला प्रेरित करतात. सॅमसंगच्या सॉल्व्ह फॉर टूमारो सारखे उपक्रम तरुणांसाठी त्यांच्या संकल्पनांना जागतिक भल्याकारिता सोल्युशन्समध्ये बदलण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक व शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे.

कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

नागपूर, २ मे : भारतातील जीवन विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक-प्रणीत खाजगी कंपनी कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सेबीकडे दाखल करण्यात आला आहे.

कॅनरा बँक आणि एचएसबीसी इन्शुरन्स (आशिया पॅसिफिक) होल्डींग्स लिमिटेड हे कंपनीचे प्रमो्टर्स आहेत. या आयपीओ मध्ये प्रत्येकी १० रु. दर्शनी मूल्याच्या एकूण २३७,५००,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव आहे यामध्ये कॅनरा बँक (प्रवर्तकविक्री समभागधारक) कडून १३७,७५०,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स; एचएसबीसी इन्शुरन्स (आशिया पॅसिफिक) होल्डींग्स लिमिटेड (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्या कडून ४,७५०,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि पंजाब नॅशनल बँक (गुंतवणूकदार विक्री समभागधारक) कडून ९५,०००,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.

कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील एक खाजगी जीवन विमा कंपनी आहे आणि ती कॅनरा बँक (३१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत एकूण मालमत्तेच्या आधाराने भारतातील चौथी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. स्रोत: CRISIL अहवाल) आणि एचएसबीसी इन्शुरन्स (आशिया पॅसिफिक) होल्डींग्स लिमिटेड (ही द होंगकाँग अँड शंघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड समूहाचा एक भाग आहे) यांच्यामार्फत प्रवर्तित आहे. एचएसबीसीची जागतिक वित्तीय संस्था म्हणून असलेली प्रतिष्ठा कंपनीसाठी विश्वासार्हता आणि ब्रँड मूल्य वाढवते. ३१ मार्च २०२४ पर्यंत, कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या जीवन विमा कंपन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता होती (स्रोत: CRISIL अहवाल) आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीवन संरक्षण प्रमाण या आधारे भारतातील अग्रणी पाच बँक-प्रेरित जीवन विमा कंपन्यांमध्ये तिचा समावेश आहे (स्रोत: CRISIL अहवाल). एस्बीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, बीएनपी पॅरिबास, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि मोतीलाल ओस्वाल्ड इन्व्हेस्टमेंट अँडहव्हायस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रॅनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

विपिन हीरो: मालिका भाबीजी घर पर है'चे कलाकार मला मल्लखानच्या भूमिकेत पाहून भावूक झाले !

मालिकेमध्ये मल्लखानची भूमिका साकारताना आव्हानात्मक भूमिका कोणी करू शकतो ? मल्लखानची भूमिका सोपी नाही, तो वारसा पुढे घेऊन जातो. पण माझ्या सह-कलाकारांच्या अविश्वसनीय पाठिंब्यामुळे हा प्रवास सोपा ठरत आहे. सर्वजण माझ्याशी आपुलकीने व संयमाने वागत आहेत, मला मल्लखान बोलणाऱ्या त्याच्या पॅनलइन्स्ट्रक्शन्स त्याच्या खोदक देहबोलीपर्यंत प्रत्येक बारकायेस समजण्यास मदत करत आहेत. येथे सर्वजण कुटुंबासारखे वाटतात आणि त्यांच्या तोंडचासाहाने मला भूमिकेमध्ये सामावून जाण्यास, तसेच भूमिकेमध्ये भावनिक महत्त्वाचा आदर करण्यास आत्माविश्वास दिला आहे.

या भूमिकेमध्ये सामावून जाताना कसे वाटले ? मल्लखान सिंगची भूमिका साकारणे माझ्यासाठी संघीपेक्षा भावना आहे. दीपेपणे या भूमिकेसाठी

भारतातील यूनल आशा सहयोगांना विशेषतः खाजगी क्षेत्राला पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो, जे तरुण नेतृत्व, इनोव्हेशन व कृतीला चालना देते, ज्यामधून कोणीही मागे न राहण्याची खात्री मिळते.” असे भारतातील युनायटेड नेशन्स रेसिडेंट कोऑर्डिनेटर शॉम्बी शर्मा म्हणाले. तरुण व्यक्ती आजच्या नितांत जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ सारखे उपक्रम त्यांना त्यांच्या संकल्पनांना तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्यक्षतः आणण्यास सक्षम करतात. आम्हाला आनंद होत की, हे सोल्युशन्स समुदायामध्ये वास्तविक परिवर्तनाला चालना देण्यासाठी तरुण-केंद्रित संकल्पनांना वाढवण्यास मदत करत आहेत,” असे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (एमईआयटीवाय) अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग म्हणाले. मंगळवारी सर्व भागीदारांच्या उपस्थितीत आयआयटी दिल्ली येथे सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या वरिष्ठ संचालक डॉ. सपना पोती, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सायण्टिस्ट सी शार्दुल राव आणि एमईआयटीवाय स्टार्टअप हबचे सीईओ पी. एस. मदनगोपाळ उपस्थित होते.

सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत बापोद्गा चाळ नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी जुगल कादंबरीशी लग्न करणार ?

मुंबई, २ मे : सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिका पुष्पा (करुणा पांडे) या कधीही हार न मानणाऱ्या स्त्रीचा प्रेमादायक प्रवास सादर करून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेत तिचा प्रवास सुंदर रीतीने दाखवला आहे. आयुष्यातील सगळ्या आव्हानांचा ती ताकदीने, चिकाटीने आणि सकारात्मकतेने सामना करते. अलीकडच्या भागांमध्ये, अर्जुन (तन्मय नागर) गुप्तचर आपल्या वडीलांच्या ऑफिसात शिरतो आणि तिच्या ताला एक महत्वाची फाइल मिळते, ज्यामध्ये एक मोठे सत्य लपवलेले असते. तथाकथित मसाला फॅक्टरी हे खर तर एक जेजुरात चालणारे उत्पादन युनिट असते. हा महत्त्वाचा पुरावा कोर्टातील केस त्याच्या बाजूने फिरवू शकतो आणि चाळ नष्ट होण्यापासून वाचवू शकतो. ही आशा दिसत असतानाच नको त्या वेळी कादंबरी (वृंदा त्रिवेदी)ची पुन्हा एंजरी होते. आपणखी एक धक्का मिळतो. ती फाइलसची अदलाबदली करते आणि एक भयंकर अल्टीमेटम देते आणि सगळे काही उलटवून देण्याची धमकी देते. आगामी भागांमध्ये कादंबरी एक

थोडा आता अडचणीत आली आहे. पुष्पा कादंबरी आणि जुगलचे लग्न थांबवू शकेल का आणि चाळ देखील वाचवू शकेल का ? या मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते,मी लहानपणापासून माझ्या आईमध्ये हे पाहिले आहे की आपल्या आत्मबळावर आणि निर्धाराच्या जोरावर आपल्या माणसांचे रक्षण करण्यासाठी ती काय काय करायची. पुष्पाच्या व्यक्तीरेखेत मी हीच भावना आणण्याचा प्रयत्न केला आहे. जे खरे आहे त्याच्यासाठी लढत राहण्याचा निर्धार ! मग साधे कितीही अशक्य वाटो ! पुष्पाला आता आपली चाळ वाचवण्याची आहे आणि त्याच बरोबर आपल्या मित्राला संकटात टाकण्याचे नाही आहे. चाळीसाठी जुगल आपल्या आयुष्याचे बलिदान देईल ही कल्पना तिला सहन होत नाही, आणि ती आतून कोसळते. ती एक असे युद्ध लढत आहे, ज्यात कोणतीच निवड करणे तिला योग्य वाटत नाही. पण पुष्पा हार मानणार नाही. चाळीच्या बाबतीत नाही किंवा आपल्या मित्राच्या बाबतीतही ती माघार घेणार नाही. दोघांचे रक्षण करण्यासाठी ती काहीही करायला सिद्ध आहे.

हारपिकने शाहरुख खानला नियुक्त केले आपला ब्रँड अॅम्बेसेडर

मुंबई, २ मे : भारतातील क्रमांक १ शौचालय व बाथरूम क्लिनर आणि १० कोटीपेक्षा अधिक कुटुंबांचा विश्वास संपादन करणाऱ्या गृहस्वच्छतेच्या अग्रगण्य ब्रँड हारपिकने आज आपल्या यशस्वी प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण जाहीर केला आहे, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आता हारपिकचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल. ही विशिष्ट भागीदारी हारपिकनेच्या उत्कृष्ट स्वच्छतेच्या हारपिक शाहरुख खानच्या लोकप्रियतेशी, मूल्यांशी आणि भारतीय कुटुंबांवरील प्रभावाशी जोडते.

ब्रँडसोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाले, स्वच्छता ही लहान पण महत्त्वपूर्ण कर्तवीनी सुरु होते. हारपिकसारख्या ब्रँडसोबत भागीदारी करताना मला आनंद आणि अभिमान वाटतो, ज्याने अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये स्वच्छता आणि सन्मान यासाठी सतत काम केले आहे. मी त्या सर्व गुणिनांना या घरांच्या खऱ्या नायकांना मनापासून सलाम करतो, ज्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि आनंदासाठी निःस्वार्थपणे मेहनत घेतात. त्या उत्तमतेस पात्र आहेत. हारपिक हे नामुळे आता प्रत्येक घराला अवघ्या पाच मिनिटांत उत्कृष्ट स्वच्छता, प्रभावी क्लिनिंग आणि दीर्घकाळ टिकणारा ताजेपणा मिळू शकेल. जसं जीवनात काही क्षणांना विश्वासार्ह आधारचा गरज असते, तसं हारपिक हे ना हे प्रत्येक घरासाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरतं.

या ऐतिहासिक भागीदारीच्या प्रारंभाकरिता निमित्ताने, हारपिक शाहरुख खानसोबतचा नवीन टीव्हीशी हारपिक हे ना लॉच करणार आहे, ज्यामध्ये हारपिक टॉयलेट क्लिनरची उत्कृष्टता दाखवली जाईल. टीव्हीशीद्वारे १० पट अधिक स्वच्छता, ५ मिनिटांत शक्तिशाली निर्जंतुकीकरण आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध यांचे वचन दिले जाते. ही मोहीम हारपिकच्या स्थानाला मजबूत करते, जे फक्त डिजिटलद्वारा तुलनेत चांगला पर्याय नाही, तर संपूर्ण शौचालय स्वच्छतेसाठी सर्वोत्तम उपाय आहे.

या घोषणेवर प्रतिक्रिया देताना, हायजिन, रेक्टि दक्षिण आशियाचे

निःस्वार्थपणे मेहनत घेतात. त्या उत्तमतेस पात्र आहेत. हारपिक हे नामुळे आता प्रत्येक घराला अवघ्या पाच मिनिटांत उत्कृष्ट स्वच्छता, प्रभावी क्लिनिंग आणि दीर्घकाळ टिकणारा ताजेपणा मिळू शकेल. जसं जीवनात काही क्षणांना विश्वासार्ह आधारचा गरज असते, तसं हारपिक हे ना हे प्रत्येक घरासाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरतं.

या ऐतिहासिक भागीदारीच्या प्रारंभाकरिता निमित्ताने, हारपिक शाहरुख खानसोबतचा नवीन टीव्हीशी हारपिक हे ना लॉच करणार आहे, ज्यामध्ये हारपिक टॉयलेट क्लिनरची उत्कृष्टता दाखवली जाईल. टीव्हीशीद्वारे १० पट अधिक स्वच्छता, ५ मिनिटांत शक्तिशाली निर्जंतुकीकरण आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध यांचे वचन दिले जाते. ही मोहीम हारपिकच्या स्थानाला मजबूत करते, जे फक्त डिजिटलद्वारा तुलनेत चांगला पर्याय नाही, तर संपूर्ण शौचालय स्वच्छतेसाठी सर्वोत्तम उपाय आहे.

या घोषणेवर प्रतिक्रिया देताना, हायजिन, रेक्टि दक्षिण आशियाचे

राशीभविष्य

मेष : प्रेमासंबंधांमध्ये प्रेम आणि भावनांना स्थान असते, परंतु पैसा महत्त्वाचा राहील. तुम्ही तुमचे मन इकडून तिकडे भटकू देऊ नका, ते तुमच्या कौटुंबिक जीवनावर केंद्रित करावे. **वृषभ :** आज तुम्हाला काही अप्रिय बातमी मिळू शकते. काही महत्त्वाच्या ठिकाणत विलंब झाल्यामुळे मन दुःखी राहील. कामाच्या ठिकाण अशी कोणतीही घटना घडू शकते ज्यामुळे अपमान सहन करावा लागू शकतो. **मिथुन :** तुम्हाला सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित काही समस्या येत राहील. ज्यामुळे भरपूर संपत्ती मिळेल. नोकरीत अधीनस्थाना फायदा होईल. **चर्काल :** आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळेल. मनोरंजनात्मक सामग्री तयार करणाऱ्या लोकांना प्रगतीसोबत यशही मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन मित्र मिळतील. **सिंह :** तुम्ही जिथे प्रयत्न कराल तिथे तुम्हाला उत्पन्न मिळेल. मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना विशेष यश आणि संपत्ती मिळेल. व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. **कन्या :** आज प्रेमासंबंधांमध्ये एकमेकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अन्यथा, थोडासा निमाळजीपणा धोकादायक ठरेल. आहार आणि प्रकृतीकडे विशेष लक्ष पुरवा. **तुळ :** आज तुम्हाला राकारणात महत्त्वाच्या जबाबदारी

मिळण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना दूरच्या देशातून चांगली बातमी मिळेल. **वृश्चिक :** आज तुमचे आरोग्य कमकुवत राहील. बराच काळापासून असलेली कोणताही आजार बरा होईल. रक्त विकारांबाबत अधिक सतर्क आणि काळजी घ्या. अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. **धनु :** आज मुलांच्या खेळण्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना विशेष लाभ मिळतील. तुमच्या भावना कोणासमोरही व्यक्त करू नका. नाहीतर लोक तुमच्या भावनिवृत्तीची थड्या करतील. **मकर :** जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदी करण्याच्या नियोजनासाठी, बचत केलेले भांडवल खर्च करण्यासोबतच, तुम्हाला कर्ज देखील घ्यावे लागू शकते. व्यवसाय क्षेत्रात जास्त काम असेल. **कुंभ :** टूट्टल एजन्सी आणि वाहतूक विभागाशी संबंधित लोकांना यश आणि पैसा मिळेल. सासरच्या लोकांकडून शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळू शकते. कुटुंबात अनावश्यक वाद होऊ शकतात. **मीन :** आज प्रेमासंबंधांमध्ये जवळीकता येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेम आणि आकर्षण वाढेल.

बॅचमार्क निर्माण केला आणि त्याने साकारलेली भूमिका साकारण्याची संधी मिळणे नियतीमध्ये लिहिलेले होते असे वाटते, ज्यामुळे आमच्यामध्ये एक खास भावनिवृत्ती नाते निर्माण झाले आहे. पहिल्याच दिवशी मी सेटवर मल्लखानच्या पेहरावामध्ये आलो आणि सर्वत्र शांतता पसरली होती. मला भूमिकेबाबतच्या आठवणी जाणवू लागल्या. वैभव माथू (टिका), सलामि दैदी (टिल्लू), रोहितारव गौड (मनमोहन तिवारी) आणि सोमा राठोड जी (अम्माजी) हे सर्व स्तब्ध झाले आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये भावना दिसून आली. त्यांनी मला सांगितले की मी त्यांना माझ्या लुकमधून, तसेच ऊर्जा व उत्साहामधून त्याची आठवण करून दिली. तो क्षण उत्साहवर्धक व विनम्र होता.

कलाकारांमध्ये सामील होण्यापूर्वी तुम्ही मालिका भाबीजी घर पर है’ शी किती वैयक्तिकरित्या संलग्न आहात ? माझे कुटुंब आणि मी अनेक वर्षांपासून मालिका भाबीजी घर पर है’चे मोठे चाहते आहोत. आम्ही घरी दरोज मालिका पाहायचो, कधीच एकही एपिसोड पाहण्याचा चुकलो नाही. म्हणून या मालिकेचा भाग बनणे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. व्यावसायिक स्तरावर हे यश असण्यासोबत अभिमानास्पद क्षण देखील आहे. सेटवर आल्यानंतर मला कृतज्ञता व जबाबदारी जाणवते. तुम्ही गायक व लेखक देखील आहात. ही क्रिएटिव्ह पार्वर्भूमी तुम्हाला अभिनय प्रवासातून केशप्रकारे मस्त करते ? संगीत, लेखन व अभिनय हे सर्व भावनांच्या अभिव्यक्ती आहेत. गायन व गीतरचनांमध्ये

जमाई नं.१ च्या एका महत्त्वपूर्ण दृश्यासाठी सिमरन कौरने ऑटोरिक्षा चालवायला शिकली

मुंबई, २ मे : झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका जमाई नं.१ मधील एका महत्त्वाच्या भागासाठी प्रेक्षकांना भावनांनी भरलेली दृश्ये पाहायला मिळणार आहेत, कारण रिद्धिका भूमिकेतील सिमरन कौर एका हिरोईन कटपथ येईल येईल आणि तिला पाहून प्रेक्षक थक्क होतील. नाट्यमय घडामोडींमध्ये रिद्धी जीवनमरणाच्या प्रसंगात सापडेल कारण तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येईल. आजूबाजूला मदत करायला कोणीच नसताना तिला अचानक जवळ एक ऑटोरिक्षा दिसते आणि मग ती क्षणात तिच्या ड्रायव्हरच्या सीटवर बसते आणि त्यांना इस्पितळात घेऊन जाते. यातून तिचे तिच्या परिवारावरील अलढाप, तिची ताकद आणि निर्धार दिसून येतो. हे दृश्य साकारण्याचा अनुभव सिमरनसाठी विशेष आणि आव्हानात्मक होता. पण खरेपणासाठी आपल्या निर्धारसाठी ती मानली जाते आणि कुठल्याही बॉडी डबलच्या वापराशिवाय हे दृश्य स्वतः करण्याचे तिचे ठरवले. ह्याआधी तिने कधी ऑटोरिक्षा चालवली नव्हती, तरीही तिने हे आव्हान स्वीकारले. प्रॉडक्शन टीमच्या मदतीने तिने पटकन बेसिक गोष्टी शिकल्या आणि मोठ्या तणावाखाली

सुमित राघवन म्हणतो, खरं सांगतो, हे वेंकट स्वामी राजू कथानक भलतेच धमाल होते ! कल्पना कर, एवढी अगदी नीटरेडती का, व्यवस्थित असलेला राजेश तामिळ असल्याचे नाटक करत आहे. अनेक लोकांना हे माहीत नसेल पण मी प्रत्यक्ष जीवनात तमिळन आहे. त्यामुळे वेंकट स्वामी राजूच्या भूमिकेत शिरणे माझ्यासाठी सोपे, जुन्या आठवणींचा आनंद देणारे आणि रंजक होते. राजेश हा खोटेपणा टिकवून ठेवण्याचा आटापिट करत आहे, पण हार सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. थोडक्यात एक भन्नाट वागले गोंधळ माजणार आहे. आणि मला वाटते, हा गोंधळ उलगडताना बघताना प्रेक्षकांना आणि खास करून कुटुंबांना खूप मजा येईल.



सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनरी, कोकणा व खोबा या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज २८ एप्रिल रोजी आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. पाहणी दरम्यान आमदार राजकुमार बडोले यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून, नुकसानग्रस्त पिके व घरे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसील प्रशासन व कृषी विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे तालुक्यात शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक

शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वांच्या सहकार्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावर अहवाल सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही आमदार राजकुमार बडोलेनी सांगितले. या पाहणी दोऱ्यात जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, पंचायत समितीचे माजी उपसमापती शालिंदर कापगते, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, पंचायत समिती सदस्या सपना नाईक, किशोर बावनकर, ईश्वर कोरे, प्रल्हाद वरठे, ग्रामपंचायत राका उपसरपंच मधुसूदन दोनोडे, चिखली सरपंच चित्रा भंडारकर, कनेरी ग्रामपंचायत सरपंच ज्योती पाऊलझगडे, कोकणा ग्रामपंचायत सरपंच अमर रोडगे, मधुकर मेंडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा



गोंदिया : येथील गोंदिया पब्लिक स्कूलच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी कार्यकारी, पालक शिक्षक संघ समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती अध्यक्ष प्राचार्य तुषार येरपुडे, उपाध्यक्ष किशोर रामटेके, सचिव महेश गौर, सुरेंद्र वाडई, सहसचिव टीना मेठी, पालक प्रतिनिधी हिना बिसेन, सोमनाथ खडे, उमेश भंडारकर, सचिन कांबळे, नीरज गुप्ता, वनिता वाहणे, संजय चुटे, कल्पना हाडगे, प्रेम तिर्यानी, शिक्षक प्रतिनिधी भारती रहांगडाले, सोनाली खंडेलवाल, निशा तुरकर व सुमन खंडेलवाल उपस्थित होते. बैठकीत शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे, सहशालेय उपक्रम बळकट करणे, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्य करणे तसेच पोषक शैक्षणिक वातावरणासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर देण्यात आला. सर्व सदस्यांनी मौल्यवान सूचना दिल्या

घोषणा झाल्यानंतरही गाड्यांची फलाट बदली



गोंदिया : एक्सप्रेस, सुपरफास्ट, लोकल पॅसेंजरसह सगळ्याच रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक दिशेने रेल्वेची यंत्रणा संतुलन बिघडल्यासारकी झाली आहे. यंत्रणेला कोणती गाडी कोणत्या फलाटावर लागेल, हेच कळनासे झाले आहे. फलाट क्रमांक एक्वरची रेल्वेगाडी दुसऱ्या फलाटावर लागत असल्याची दवंदी देतात. त्यामुळे प्रवासी दुसऱ्या फलाटावर जातात. मात्र, ती गाडी दुसऱ्या फलाटावर न लागता पहिल्याच फलाटावर लागते. यात या फलाटावरून त्या फलाटावर जाताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेचे गोंदिया रेल्वेस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या रेल्वेस्थानकावर लोकल, पॅसेंजर गाड्यांसह सुपरफास्ट, एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचेदिखील थांबा आहे. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करतात. परंतु, कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांनी प्रवासी रेल्वेगाड्यांची पुरती वाट लावली आहे. वेळापत्रकाची ऐशीतेशी झाली आहे. नागपूरच नव्हे तर रायपूरकडून गोंदियाच्या दिशेने तसेच बालाघाट, बल्लारशाच्या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच गाड्या तासन् तास उशिरा थावत आहेत. मालगाड्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे.

त्यामुळे निर्धारित वेळी निश्चितस्थळी पोहोचता येत नसल्यामुळे प्रवासी त्रस्त आहे. अशातच आता रेल्वेच्या यंत्रणेचे डोके गरगरले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गाडी येत असल्याची दवंदी दिल्यानंतरही कधी-कधी चार ते पाच मालगाड्या समोर काढल्याशिवाय प्रवासी गाडी स्थानकावर येत नाही. फलाट क्रमांक एक्वरची गाडी दुसऱ्या फलाटावर लागत असल्याची दवंदी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी दुसऱ्या फलाटावर गेले. मात्र, ती गाडी दुसऱ्या फलाटावर न लागता पहिल्याच फलाटावर लागली.

विद्यार्थ्यांनो आम्ही सदैव तुमच्या पाठीशी : अजय उके

सालेकसा : विद्यार्थी मित्रांनो समोर तुम्ही कोणत्याही शाळेत गेलेत, तरीही आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहणार असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक अजय उके यांनी केले. ते जिल्हा परिषद शाळा कडोतीटोला येथे वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप व सत्कार कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शैलेश शहारे, पाहुणे म्हणून सरपंच आग्रपाली कोटांगले, कुशोबा बडोले, संजय कोरे, किशोर वालदे, राहुल शहारे संजय नंदेश्वर, नंदा मैश्राम, पवन शहरे,विजेंद्र मेंडे, विजेंद्र कोटांगले, विशाल पानढयळे, अनिल पडवकर केवल नंदेश्वर उपस्थित होते. सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आपले अनुभव सांगितले. तसेच मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शेटवर्तक सातवीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले. व सगळ्यांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

जिल्हा परिषद मेंढा शाळेची यशाची परंपरा कायम

तिरोडा : सत्र २०२४-२५ साठी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल सुकताच पाहिले, अरविंद सिदीमेश्राम, आर. डी. पटले, अशित घरडे, संदीप मैश्राम, सरपंच संगीता सूर्यवंशी, प्रतिक्षा उके, शिक्षक वृंद यासह गावकऱ्यांनी कौतुल केले.

शनिवार, दि. ३ मे २०२५

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतरही प्रशासनाची चालढकल

१४ वर्षांपासून सर्वशिक्षाचे कर्मचारी एकाच ठिकाणी

प्रतिनिधी / गोंदिया

जिल्हा परिषद सर्व/समग्र शिक्षा अभियानात तालुकास्तरावर व डायट अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याही प्रशासकीय बदल्या करण्याबाबत जिल्हा परिषदेने दबावाखाली या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत.

दरवर्षी देवरी, सालेकसा, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी या तालुक्यात कार्यरत कर्मचारी जिल्हा परिषदेला बदली बाबत निवेदन देतात. परंतु गोंदिया, गोंरेगाव, तिरोडा या साधारण क्षेत्रात कार्यरत कर्मचारी स्थानिक राजकीय नेते मंडळींकडे जाऊन जिल्हा परिषदेवर बदल्या न करण्याबाबत दबाव आणतात त्यामुळे मागील चार वर्षांपासून जिल्हान्तर्गत बदल्या थांबल्या

आहेत. मागील वर्षी बदल्या करण्याबाबत जिल्हा परिषदेने कार्यवाही करण्यास डायट कडे - पत्र व्यवहार केला होता परंतु ज्या कर्मचाऱ्यांना बदल्याच नकोत त्यांनी प्राचार्यांना निवेदन सादर करून कार्यवाही न करण्यास भाग पाडले. त्यामुळे - डायटकडून बदल्यांबाबत कार्यवाही करण्यात आली नाही.

सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आल्या काही निवडक बदल्या -माहे सप्टेंबर २०१९ च्या आदेशात काही निवडक लोकांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. त्या

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : गंगाधर परशुरामकर

सडक अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळी वारा व गारपिटीने शेतकऱ्यांचे धान पीक भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातच तारीख २८ रोजी सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून कोकणा परिसरात धान पीक व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आज तारीख २९ रोजी पुन्हा अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचे सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे

गोंदिया : ‘घरट्याची वीण घट्ट; पण जगणं अवघड...’ ही ओळ आज सुगरण पक्ष्याच्या वास्तव स्थितीचे अत्यंत प्रत्ययकारी चित्र उभे करते. कला व सुबकतेचे प्रतीक असलेला सुगरण पक्षी हळूहळू कालबाह्य होत चालला आहे. पूर्वी गावागावांमध्ये, जंगलाच्या कडांवर किंवा ओढ्याच्या काठावर काटेरी झाडांवर लटकणारी त्याची सुबक घरटी आता दुर्मीळ होत चालली आहेत. गत काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वनसंपत्तीचा हास, भूजल पातळीतील घट आणि हवामानातील बदल यामुळे अनेक

पक्ष्यांच्या प्रजातींना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात सुगरण पक्ष्याचेही नाव समाविष्ट झाले आहे. सुगरण पक्षी बहुधा मे ते सप्टेंबर या कालावधीत घरटी बांधतो. गवत, लाकडी तुकडे, ढासळत आहे. वनसंपत्तीचा हास, भूजल पातळीतील घट आणि हवामानातील बदल यामुळे अनेक

काही व्यवसायिक वीजग्राहक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वीज बिल कमी करण्याच्या नवा फंडा अंमलात आणतात. असे असले तरी प्रमाणिक व सतत भरणा करणाऱ्यांना त्याच्या भूदंड सोसावा लागतो. काही वर्षांपूर्वी शहरी भागात वापरण्यात येणारी व्यवसायिक वीज बिलाचे दर जास्त तर ग्रामीण भागातील वीज व्यवसायाचे दर कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात लहान-मोठे कुटीर उद्योग, लघुउद्योग आणि छोटे दुकानदाराही आपले उद्योग सुरू करीत होते. परंतु आता शहरी व ग्रामीण भागातील वीज व्यावसायिक ग्राहकांना सारखाच दर लावल्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय मोडकळीस आला आहे.

प्रतिनिधी / गोंदिया येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश प्राप्त करून शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रवी रहांगडाले, डॉ. संजय जगणे, डॉ. योगराज बैस, डॉ. अंबादास बावरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मोहतुरे यांनी, स्पर्धा ही केवळ शिक्षणातच नसते, तर ती आपल्या जगण्याशी असते. सोबतच आपल्या कर्तृत्वाची असते. सर्घत यशस्वी व्हायचे असेल

मालक, मुद्रक, प्रकाशक - श्रीकृष्ण तनसुखदास चांडक यांनी अरूणोदय प्रेस, कॉंटन मॉकॅट, नागपूर - १८ येथे छापून दैनिक महासागर कार्यालय, गांधी चौक समोर, भंडाया येथे प्रकाशित केले.
संपादक - श्रीकृष्ण तनसुखदास चांडक मुख्य कार्यालय फोन - ०७१२-२७६७६२८- ९३७३११७४२ *
स्थानिक संपादक-**सुरेश लक्ष्मण कोटगले**, फोन -८७९३१९१२३ * (पी.आर.बी.कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांचेवर राहिल.)

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतरही प्रशासनाची चालढकल

१४ वर्षांपासून सर्वशिक्षाचे कर्मचारी एकाच ठिकाणी

प्रतिनिधी / गोंदिया

जिल्हा परिषद सर्व/समग्र शिक्षा अभियानात तालुकास्तरावर व डायट अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याही प्रशासकीय बदल्या करण्याबाबत जिल्हा परिषदेने २०१९ ला मार्गदर्शन मागितले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (मुंबई) कडून स्पष्ट निर्देश प्राप्त झाले होते की जिल्हांतगत प्रशासकीय बदल्या शक्यतो एप्रिल व मे महिन्यात करावे व ते संपूर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच आहेत. परंतु मार्गदर्शन पत्राला जिल्हा

जि.प. व. प्राथमिक शाळेत डिजीटल संगणक कक्षाचे उद्घाटन



प्रतिनिधी / सालेकसा आमदार अभिजीत वंजारी यांच्या स्थानिक निधीतून जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरखेडी शाळेला संगणक व डिजीटल प्रिंटर प्राप्त झाले. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, सरपंच प्रिया शरणागत, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांच्या उपस्थितीत डिजीटल संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

शाळेच्या विकासाबद्दल असलेली तळमळ व ग्रामीण भागातील शाळा ह्या टिकल्या पाहिजे व इथुनच नवीन नवीन अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कटरे, सामाजिक कार्यकर्ता मनोज शरणागत यांनी अथक प्रयत्न

वाढलेले विजेचे दर ग्रामविकासाला मारक

मुंडीकोटा : मानवाच्या विकासाच्या जडणघडणीत औद्योगिक ग्रामीण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी हा मोठा घटक असला तरी त्याच्या भूदंड ग्रामीण व्यवसायिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना भरावा लागतो. विजेच्या सवलतीमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

वीज नियामक मंडळ सरकारच्या मजीने सवलत देते. परंतु त्यांची मागणी नसतानाही सत्ता कबाज करण्यासाठी सरकार अशा सवलती वाटते. त्याचा भूदंड सर्वसाधारण आणि प्रामाणिक ग्रामीण व्यावसायिक ग्राहकांनाच सोसावा लागत आहे.


प्रतिनिधी / गोंदिया राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववीच्या लांबलेल्या वार्षिक परीक्षा अखेर शुक्रवारी (दि. २५) संपल्या. पेपर तपासणीसाठी शिक्षकांना केवळ पाच दिवसच मिळणार असल्याने या अपल्या कालावधीत सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक बनवून निकालपत्र बनवण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर ठाकले आहे. १ मे महाराष्ट्र दिनाला निकाल जाहीर केला जाणार असल्याने निकाल तयार करताना शिक्षकांची पुरती दमछाक होणार आहे.

दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची अंतिम लेखी परीक्षा घेतली जात असे. यंदा मात्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या

RNI No.- MAHAMAR-2010/35801

महासागर भंडारा

मालक, मुद्रक, प्रकाशक - श्रीकृष्ण तनसुखदास चांडक यांनी अरूणोदय प्रेस, कॉंटन मॉकॅट, नागपूर - १८ येथे छापून दैनिक महासागर कार्यालय, गांधी चौक समोर, भंडाया येथे प्रकाशित केले.
संपादक - श्रीकृष्ण तनसुखदास चांडक मुख्य कार्यालय फोन - ०७१२-२७६७६२८- ९३७३११७४२ *
स्थानिक संपादक-**सुरेश लक्ष्मण कोटगले**, फोन -८७९३१९१२३ * (पी.आर.बी.कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांचेवर राहिल.)



‘सॅन मरिनो’ हा दक्षिण युरोपमधला एक देश आहे. सॅन मरिनो जगातला पाचव्या तर युरोपातला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान आकाराचा देश आहे. हा देश चारही बाजूंनी इटलीने वेढलेला आहे. या देशाची लोकसंख्या फक्त तीस हजार आहे. ‘सिटी ऑफ सॅन मरिनो’ ही या देशाची राजधानी. ‘सॅन मरिनो’ ही जगातली सर्वात जुनी लोकशाही असल्याचं म्हटलं जातं. हा स्वतंत्र देश असला तरी तो मोठ्या प्रमाणावर इटलीवर अवलंबून आहे. पर्यटन हा इथला सर्वात मोठा उद्योग आहे. गंतम म्हणजे पोस्टाचे जुने स्टॅंप विकण्याचा व्यवसायही इथले बरेच लोक करतात. हा इथल्या लोकांच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. युरो हेच सॅन मरिनोचं चलन आहे. या देशातले लोक इटालियन भाषा बोलतात. छोट्या आकाराचा हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अँपेनाइन पर्वतरांगा हे या देशाचं ठळक वैशिष्ट्य. सॅन मरिनोचा बराचसा भाग डोंगराळ आहे. सपाट भूभाग इथे जवळपास नाहीच. ‘मॉंटे टिटॅनो’ हे इथलं सर्वात उंच शिखर आहे. सॅन मरिनोमध्ये विविध प्रजातींचे प्राणी आणि पक्षी पहायला मिळतात. इथे शेतीही केली जाते. गहू, द्राक्ष, मका, ऑलिव्ह ही पिकं इथे घेतली जातात. काही लोक पशुपालनाचा व्यवसायही करतात. १९९२ मध्ये हा देश संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला. इथे कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आहे. इथे सुंदर शिल्पं पहायला मिळतात. या देशात २२० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी इटलीवर आहे.

सफर देशांची

व्यवसायही करतात. १९९२ मध्ये हा देश संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला. इथे कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आहे. इथे सुंदर शिल्पं पहायला मिळतात. या देशात २२० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी इटलीवर आहे.

असं आहे ‘सॅन मरिनो’

असं आहे ‘सॅन मरिनो’

एसीची गोष्ट

छोट्या दोस्तांनो, चला... आपण एसी वापरताना काय काय लक्षात ठेवायचं ते बघू या. ताई: ए गौरव, ऐक... तुला माहीत आहे का, आपण घरात एसी सुरु करतो तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. गौरव: का गं, काय होतं एसी सुरु केल्यावर? ताई: अरे, एसी सुरु केला की खूप थंड हवा येते, बरोबर? पण ती थंड हवा अंगावर थेट आली तर सर्दी, खोकला किंवा अगदी तापही येऊ शकतो. गौरव: मग हा त्रास टाळण्यासाठी काय करायचं? ताई: बघ, काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसे की, थंड हवा थेट अंगावर येऊ द्यायची नाही. एसीमध्ये झोपताना पांघरूण घ्यायचं. झोपताना शरीर थोडं उबदार राहायला हवं. महत्वाचं म्हणजे एसीच्या गारच्याने खोलीतील वातावरण खूप थंड होऊ द्यायचं नाही. २४ ते २६ डिग्री तापमान ठेवलं की एकदम मस्त वाटतं. गौरव: ताई, आणखी काय करायचं? ताई: एसी सुरु ठेवून खूप काळ झोपायचं वा खोलीत बसायचं नाही. त्यासाठी टाइमर लावून ठेवता येतो. त्याने एसी ठराविक वेळेनंतर आपोआप बंद होतो. महत्वाचं म्हणजे खोलीमध्ये थोडी का होईना, पण फ्रेश हवा येत राहिली पाहिजे. म्हणून थोड्या थोड्या वेळाने खिडकी उघडली पाहिजे. खोलीत पाण्याचे भांडे भरून ठेवायचे. यामुळे हवा कोरडी होत नाही. या उपायामुळे आपला नाक, घसा कोरडा पडत नाही. गौरव: ओह! म्हणजे एसी मस्त आहे, पण त्याचा वापर नीट केला पाहिजे. ताई: अगदी बरोबर! एसी म्हणजे थंडीची जादू आहे. पण ही जादू वापरताना थोडा शहाणपणा वापरावा लागतो इतकंच. गौरव: ताई, यापुढे मी हे लक्षात ठेवेन. एसी सुरु असेल तेव्हा थेट हवेचा झोत अंगावर घेत झोपणार नाही. हलकेसे पांघरूण घेईन. उन्हात खेळून आल्याबरोबर लगेचच थंड खोलीत जाणार नाही.

गंमत जंमत

आकाश निळे, कशामुळे ?

छोट्या दोस्तांनो, आकाश हा शब्द कानी पडताच आपल्या डोळ्यासमोर एक निळाई पसरते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, आकाश निळेच का आहे? अवकाशातून पृथ्वीवरील सर्व काही काळे दिसत असले तरी पृथ्वीवरून आकाश मात्र निळेच का दिसते? या प्रश्नाचे उत्तर खूप मनोरंजक आहे. तुम्हाला माहितीच आहे की, सूर्यप्रकाश पांढरा असतो. पण प्रत्यक्षात तो सात रंगांनी बनलेला असतो. हे सात रंग म्हणजे जांभळा, निळा, हिरवा, पांढरा, पिवळा, नारिंगी आणि लाल... यालाच आपण स्पेक्ट्रम म्हणतो. हा प्रकाश पृथ्वीच्या वाता-वरणात प्रवेश करतो तेव्हा हवेच्या रेणू आणि धुळीच्या कणांशी धडकतो आणि त्यातून प्रकाश पसरतो. आकाशाचा रंग निळा असल्याचे मुख्य कारण ‘रेलेज स्कॅटरिंग लॉ’ मध्ये दडले आहे. या नियमानुसार, वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशाचे विकिरण त्यांच्या तरंगलांबीवर अवलंबून असते. म्हणजेच कमी तरंगलांबी असणारे रंग (निळे आणि जांभळे) जास्त पसरतात तर जास्त तरंगलांबी असणारे रंग (लाल आणि पिवळे) कमी पसरतात. निळ्या रंगाची तरंगलांबी (सुमारे ४५०-४९५ नॅनोमीटर) म्हणजे खूपच कमी असल्याने ती वातावरणात असणाऱ्या नायट्रोजन आणि ऑक्सिजन रेणूंना धडकते आणि सर्व दिशांना विखुरते. म्हणूनच आपल्याला आकाश निळे दिसते. मग एक प्रश्न उद्भवतो की, जांभळ्या रंगाची तरंगलांबी निळ्यापेक्षा कमी असली तरी मग आकाश जांभळेच का दिसत नाही? मुलांनो, याचे कारण असे की, मानवी डोळे निळ्या रंगाबद्दल अधिक संवेदनशील असतात. डोळ्यांना जांभळा रंग कमी दिसतो. म्हणूनच जांभळ्या रंगाचे अधिक विखुरणे असू-नही आपल्याला आकाश निळेच दिसते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणात जास्त अंतर पार करावे लागते. या दरम्यान निळा आणि कमी तरंगलांबी असणारा प्रकाश आधीच विखुरला जातो आणि फक्त लांब तरंगलांबी रंग (लाल, नारिंगी) आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच सूर्य उगवतो आणि मावळतो तेव्हा आकाश लाल-केशरी दिसते.

फळे खा, तंदुरुस्त राहा

मुलांनो, प्रत्येक हंगामात वेगवेगळी फळं मिळतात. फळांमध्ये भरपूर पोषणमूल्यं असतात. त्यामुळे बाहेरचं, जंकफूड खाण्यापेक्षा एखादं फळ जवळ ठेवणं कधीही चांगलं. प्रत्येक फळातले पोषक घटक वेगळे, त्यांचे उपयोगही वेगळे... तर अशाच काही फळांमधल्या पोषक घटकांची माहिती करून घेऊ.

स्टे फिट

उन्हाळ्यात बाजारात जांभळं येतात. आंबटगोड जांभळं खायला खूप छान लागतात. जांभळामध्ये बरेच पोषक घटक असतात. या फळात लोह, पोटॅशियम आणि काही जीवनसत्त्वं असतात. जांभळात कॅलरीही खूप कमी असतात. पिरा हे फळ अनेक विकारांवर लाभदायी ठरतं. यालाच जीवनसत्त्वांमुळे विविध जंतूंपासून शरीराचं रक्षण होतं. म्हणूनच याचं सेवन करायला हवं. लिची हे फळ तुम्हाला आवडत असेल. या फळाची साल लाल आणि गर पांढऱ्या रंगाचा असतो. लिचीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असतं. चेरी हे छोटसं फळ असलं तरी ते खूप म्हणजे खूप गुणकारी आहे. यात कर्बोदकं, जीवनसत्त्वं, बीटा कॅरोटिन, कॅल्शियम असे बरेच घटक असतात. प्लम किंवा आलुबुखारा हे लाल रंगाचं फळ आहे. या फळातल्या विविध घटकांमुळे रक्त शुद्ध होतं. प्लम खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारतं.

ओळखा पाहू

जिज्ञासा

१) जागतिक बॅंडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय बॅंडमिंटनपटू कोण ?
२) टेलेस्कोपचा शोध कोणी लावला ?
३) जगातलं सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय कोणतं ?
४) जगातला सर्वात लहान आकाराचा पक्षी कोणता ?
५) जगातला सर्वात मोठा समुद्र कोणता ?
६) पर्ल हार्बर हे बेट कोणत्या महासागरात आहे ?
७) चीनची राजधानी कोणती ?
८) फिनलँडची राजधानी कोणती ?
९) हवाना ही कोणत्या देशाची राजधानी आहे ?
१०) पंचतंत्राचे मूळ लेखक कोण ?

1. ब्रह्म (२) क्रिस्ताय्ने (३) मल्लिक (४) गामागडेम कपुसुप्पु (५) डमिस् म्फेदम्लुफु (६) डब्ल्यू म्फेदम्लु (७) म्फेदम्लु म्फेदम्लु (८) म्फेदम्लु म्फेदम्लु (९) म्फेदम्लु म्फेदम्लु (१०) म्फेदम्लु म्फेदम्लु

सामाजिक क्षेत्रात काम करा

मुलांनो, तुम्हाला समाजकार्यात रस असेल तर तुम्ही सामाजिक क्षेत्रात करिअर करू शकता. समाजकार्य म्हणजे फक्त एखाद्या सामाजिक संस्थेत काम करणं नाही, तर त्यापेक्षाही बरंच काही आहे. सामाजिक क्षेत्राशी संबंधित बरेच अभ्यासक्रमही आहेत. अशाच काही अभ्यासक्रमांची ओळख करून घेऊ.

SOCIAL ENTREPRENEURSHIP

‘ह्युमन रिसोर्स अँड लेबर रिलेशन्स’ या अभ्यासक्रमाला सध्या बरीच मागणी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आयटी, बँकिंग अँड फायनान्स, मॅनेजमेंट कन्सल्टंसी, मॅन्युफॅक्चरिंग, टेलिकॉम, पब्लिक सेक्टर या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करू शकता. ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही बरंच काही करू शकता. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार २०३० पर्यंत जगातील ८५ टक्के लोकसंख्या विकासनशील राष्ट्रांमध्ये रहाणारी असेल. त्यामुळे विकासकामं वेगाने होतील. पर्यावरण रक्षणाचा प्रश्नही आ वासून उभा राहील. अशा वेळी विकासाचे कार्यक्रम राबवणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत बरीच वाढ होईल. ‘सोशल आंत्रप्रेन्योर’ या संकल्पनेत आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करता येतं. त्यामुळे या विषयाचं ज्ञान तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. हवामान बदल हा सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणूनच ‘क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी स्टडीज’ला मोठी मागणी आहे. शाश्वत विकास ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणाच्या नव्या कल्पना तुमच्याकडे असतील तर हा विषय निवडला येईल.

कोण होणार ?

टिपके जुळवा

विचार करा

निळ्या रंगाची तरंगलांबी (सुमारे ४५०-४९५ नॅनोमीटर) म्हणजे खूपच कमी असल्याने ती वातावरणात असणाऱ्या नायट्रोजन आणि ऑक्सिजन रेणूंना धडकते आणि सर्व दिशांना विखुरते. म्हणूनच आपल्याला आकाश निळे दिसते. मग एक प्रश्न उद्भवतो की, जांभळ्या रंगाची तरंगलांबी निळ्यापेक्षा कमी असली तरी मग आकाश जांभळेच का दिसत नाही? मुलांनो, याचे कारण असे की, मानवी डोळे निळ्या रंगाबद्दल अधिक संवेदनशील असतात. डोळ्यांना जांभळा रंग कमी दिसतो. म्हणूनच जांभळ्या रंगाचे अधिक विखुरणे असू-नही आपल्याला आकाश निळेच दिसते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणात जास्त अंतर पार करावे लागते. या दरम्यान निळा आणि कमी तरंगलांबी असणारा प्रकाश आधीच विखुरला जातो आणि फक्त लांब तरंगलांबी रंग (लाल, नारिंगी) आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच सूर्य उगवतो आणि मावळतो तेव्हा आकाश लाल-केशरी दिसते.

कबड्डीविषयी...

मित्रांनो, तुम्हाला कबड्डी हा खेळ आवडत असेल. यात खेळाडू शत्रूच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा, त्यांना स्पर्श करण्याचा आणि परत येण्याचा प्रयत्न करतो आणि एकाच क्षासात कबड्डी, कबड्डी म्हणतो. म्हणूनच यात चपळता, ताकद, रणनीती, टीमवर्क आणि क्षास रोखून ठेवण्याची क्षमता यांचे मिश्रण दिसून येते. तर मित्रांनो, कबड्डीची सुरुवात आपल्याच देशाच्या मातीपासून झाली. पूर्वी भारतातील खेड्यांमध्ये मुले आणि तरुण हा खेळ खेळत असत आणि तेही बूट, मैदान किंवा तांत्रिक नियमांशिवाय. आजही हा खेळ तमिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. हा खेळ आपल्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. खेळाडू वारंवार कबड्डी-कबड्डी का म्हणतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. कबड्डी हा शब्द ‘काई-पिडी’ पासून आला असून तमिळमध्ये त्याचा अर्थ ‘हात धरणे’ असा होतो. पण शब्द एकाच क्षासात म्हणत असताना ‘कबड्डी’ म्हटले जाते. क्षास तुटला तर खेळाडू बाहेर पडतो. कबड्डीची पाळेमुळे अगदी महाभारतासारख्या प्राचीन कथांमध्येही आढळतात. अभिमन्यूच्या चक्रव्यूहात प्रवेशाची कहाणी काहीशी कबड्डीच्या छायासारखी वाटते. एक योद्धा शत्रूच्या वर्तुळात प्रवेश करतो पण रणनीतीअभावी तो पळून जाऊ शकत नाही. म्हणजेच या खेळात केवळ ताकदच नाही तर मन आणि हुशारीची देखील महत्वाची भूमिका असते.

खेळा आणि शिका

हा खेळ आपल्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. खेळाडू वारंवार कबड्डी-कबड्डी का म्हणतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. कबड्डी हा शब्द ‘काई-पिडी’ पासून आला असून तमिळमध्ये त्याचा अर्थ ‘हात धरणे’ असा होतो. पण शब्द एकाच क्षासात म्हणत असताना ‘कबड्डी’ म्हटले जाते. क्षास तुटला तर खेळाडू बाहेर पडतो. कबड्डीची पाळेमुळे अगदी महाभारतासारख्या प्राचीन कथांमध्येही आढळतात. अभिमन्यूच्या चक्रव्यूहात प्रवेशाची कहाणी काहीशी कबड्डीच्या छायासारखी वाटते. एक योद्धा शत्रूच्या वर्तुळात प्रवेश करतो पण रणनीतीअभावी तो पळून जाऊ शकत नाही. म्हणजेच या खेळात केवळ ताकदच नाही तर मन आणि हुशारीची देखील महत्वाची भूमिका असते.

क्रीडा

प्राचीन काळातील मानव कबड्डीचे तंत्र धोकादायक परिस्थितीत स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी वापरत असलेल्या पद्धतीसारखेच आहे. आता कबड्डी फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. या खेळाने इराण, दक्षिण कोरिया, जपान, केनिया आणि अगदी अमेरिकेतही आपले स्थान निर्माण केले आहे. भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असून हा खेळ देशाचा अभिमान बनला आहे.

खादाडी

चीझी स्वीट कॉर्न मुलांनो, कॉर्न म्हणजेच मक्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. पिवळ्या रंगाचे स्वीट कॉर्न मस्त लागतात. यापासून तुम्ही छानशी ‘चीझी स्वीट कॉर्न’ ही रेसिपी बनवू शकता. यासाठी अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो, एक कप उकडलेले स्वीट कॉर्न, अर्धा कप किसलेलं चीझ, मीठ, अर्धा चमचा मिरपूड आणि चमचाभर ऑलिव्ह ऑईल असं साहित्य घ्या. एका मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात कॉर्न घ्या. त्यात टोमॅटो, चीझ, ऑलिव्ह ऑईल, मीठ, मिरपूड घालून नीट हलवून घ्या. आत हे भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. चीझ वितळतेपर्यंत गरम करा. गरमागरम खा.

योगा टाईम

उंची वाढवणारं मेरुदंडासन मुलांनो, तुम्हाला उंच व्हायचं आहे का? मग योगासनं करायला सुरुवात करा. लहान वयात योगा केल्याने तुमची उंची वाढू शकते. त्यातच काही योगासनं उंची वाढायला मदतच करतात. असंच एक आसन म्हणजे मेरुदंडासन. हे आसन खूप सोपं आहे. यू ट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्ही हे आसन करू शकता.

स्टडी टिप्स

छोट्यांनो, कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊन काहीच होणार नाही. कोणत्याही परीक्षेचा ताण घेत असाल तर यामुळे तुम्ही नीट पेपर लिहू शकणार नाही. म्हणूनच परीक्षेचा ताण येणार नाही यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायला हवेत. ताण टाळण्यासाठी सुटीतही थोडाफार अभ्यास करा. पुस्तकं वाचण्याचा सराव ठेवा. आत्तापर्यंत अभ्यासलेल्या विषयांची उजळणी करा. यामुळे ज्ञानात भर पडेल आणि ताण कमी होईल.

दोस्त हे मस्त

देखणे फ्लेमिंगो दोस्त हे मस्त ग्रेटर फ्लेमिंगो हा पक्षी भारतातल्या बऱ्याच ठिकाणी आढळतो. हे पक्षी विशिष्ट आवाज काढून एकमेकांना संदेश देतात. फ्लेमिंगोची उंची पाच फूटपर्यंत असते. याचे पाय लांब आणि बारीक असतात. फ्लेमिंगोचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी चार ते पाच तास एका पायावर उभा राहू शकतो. याच स्थितीत तो झोपूही शकतो. छोटे मासे, किटक, शेवाळं हे या पक्ष्याचं अन्न आहे.

स्टडी टिप्स

छोट्यांनो, कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊन काहीच होणार नाही. कोणत्याही परीक्षेचा ताण घेत असाल तर यामुळे तुम्ही नीट पेपर लिहू शकणार नाही. म्हणूनच परीक्षेचा ताण येणार नाही यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायला हवेत. ताण टाळण्यासाठी सुटीतही थोडाफार अभ्यास करा. पुस्तकं वाचण्याचा सराव ठेवा. आत्तापर्यंत अभ्यासलेल्या विषयांची उजळणी करा. यामुळे ज्ञानात भर पडेल आणि ताण कमी होईल.

खादाडी

चीझी स्वीट कॉर्न मुलांनो, कॉर्न म्हणजेच मक्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. पिवळ्या रंगाचे स्वीट कॉर्न मस्त लागतात. यापासून तुम्ही छानशी ‘चीझी स्वीट कॉर्न’ ही रेसिपी बनवू शकता. यासाठी अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो, एक कप उकडलेले स्वीट कॉर्न, अर्धा कप किसलेलं चीझ, मीठ, अर्धा चमचा मिरपूड आणि चमचाभर ऑलिव्ह ऑईल असं साहित्य घ्या. एका मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात कॉर्न घ्या. त्यात टोमॅटो, चीझ, ऑलिव्ह ऑईल, मीठ, मिरपूड घालून नीट हलवून घ्या. आत हे भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. चीझ वितळतेपर्यंत गरम करा. गरमागरम खा.

योगा टाईम

उंची वाढवणारं मेरुदंडासन मुलांनो, तुम्हाला उंच व्हायचं आहे का? मग योगासनं करायला सुरुवात करा. लहान वयात योगा केल्याने तुमची उंची वाढू शकते. त्यातच काही योगासनं उंची वाढायला मदतच करतात. असंच एक आसन म्हणजे मेरुदंडासन. हे आसन खूप सोपं आहे. यू ट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्ही हे आसन करू शकता.

भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर

जातीनिहाय जनगणना 'जुमला' ठरू नये!

■ यशवंत पिंगळे/ रामेश्वर गायकी संग्रामपूर/ बुलढाणा, दि. २ :

देशाच्या दृष्टीने राज्याचे विशेषतः विदर्भ, खान्देश विभागाचं लक्ष लागलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुका लगतच जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी (अखोजी) दिवशी संध्याकाळी पाऊस, पीक पाणी, देशाचं संरक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय बाबींचा अंदाज वर्तविण्यासाठी घट मांडणी केली जाते.

सदर परंपरा ही ३७० वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार यावर्षीही ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी घट मांडणी करून १ मे रोजी सूर्योदयापूर्वी घट मांडणीचे भाकीत वै. चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर महाराज वाघ यांनी कडक व्रत करून जाहीर केले आहे. मागील वर्षी अक्षय तृतीया १० मे २०२४ आली होती. यावर्षी मराठी महिन्याच्या तिथी नुसार १० दिवस अगोदर म्हणजे ३० एप्रिल रोजी आली.

भेंडवळ गावाचे पूर्व दिशेला शेतातील जागेत मशागत करून ती जागा स्वच्छ करून घटाची आखणी करून त्यामध्ये खड्डा करून मातीचा घडा (घागर) पाण्याने भरून त्यावर मातीचा करवा ठेवून तेथे सडोळी, कुरडई, पापड, करंजी, (कानोला), गव्हाची तळलेली पुरी भजे, वडे तसेच खाण्याच्या नागवलीचे पान, सुपारीचा विडा व बाजूला गटात विविध मुख्य १८ प्रकारच्या पिकाचे धान्य ठेवण्यात आले होते.

त्यानंतर अक्षय तृतीयेचे दुसरे दिवशी १ मे रोजी सकाळी वर्षभरात पाऊस, पीक पाणी कसे राहील, देशाची अर्थव्यवस्था, संरक्षण, राजा कायम राहील काय? आदी बाबींचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार यावर्षी सुरुवातीला



मुख्य पिके साधारण, मोघम, नासाडी पाऊस कमी जास्त, अवकाळी पाऊस, गारपीट, पृथ्वीच्या नाशाची शक्यता, देशाची आर्थिक स्थिती कठीण, राजा कायम पण गादी गायब, राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, संरक्षण खाते संकटात, गुरांचा चारा मुबलक

पाऊस लहरीपणात कोठे कमी तर कोठे जास्त होईल. पूर्ण पाऊस होवून जमिनीची ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी येरणी करू नये. जुलैमध्ये सर्वसाधारण चांगला पाऊस होईल, ऑगस्ट मध्ये साधारण होईल, सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस होवून नद्या नाल्यांना पूर येवून नुकसान होण्याची शक्यता आहे.

पिकांच्या बाबतीत खरीप रब्बी पिके सर्वसाधारण, मोघम राहतील. रोगराई होवून पिकांची नासाडी होईल. भावात काही ठिकाणी तेजी व मंदीराहील, देशाची आर्थिक स्थिती कठीण राहणार असून तिजोरीत पैसा राहणार नाही. संरक्षणाच्या बाबतीत परकीयांचा त्रास होईल, युद्ध होणार नाही पण होवू शकते, राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. युद्धामुळे पृथ्वीचा नाश होवू शकतो, पुरी गायब असल्याने गादी नाही. परंतु राजा कायम राहील,



पाऊस पीक पाणी :
जून महिन्यात - कमी, जास्त प्रमाणात पाऊस. लहरीपणा राहील.
जुलै महिन्यात - सर्व साधारण चांगला पाऊस.
ऑगष्टमध्ये- सर्वसाधारण अवकाळी.
सप्टेंबर महिन्यात - भरपूर पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, नद्यांना पूर, नुकसानीची शक्यता.
खरिप पिके :
साधारण, मोघम, रोगराईमुळे नुकसान, नासाडी.
कापूस, ज्वारी, तूर, बाजरी, तिळ पिके सर्वसाधारण चांगले, परंतु कोठे

नुकसान. मटकी, साळी (भात), मसूर, जवस, तेलबिया पिके मोघम तर उडीद, मूंग पिकांची नासाडी. गुरांना चारा भरपूर राहील.

रब्बी पिके-
गहू, हरभरा, करडई, वाटाणा मोघम तर लाख पिक चांगले, भादली जवस रोगराई नासाडी
देशाची आर्थिक परिस्थिती कठीण, तिजोरीत पैसा राहणार नाही, राजा कायम परंतु गादी गायब, मानसिकता चांगली राहील. परकीयांचा त्रास, पृथ्वीचा युद्धामुळे नाश होण्याची शक्यता आहे, असे भाकित या घटमांडणीतून वर्तवण्यात आले.

बगिच्यातून बेपत्ता झालेल्या मुलीचा इन्स्टाग्राम पोस्टमुळे लागला शोध

■ महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २ :

नागपूरच्या रमणा मारुती परिसरातील कामगार नगर येथील सतीश सोलाट यांच्या दोन मुली, मंजिरी (१२) आणि मैथिली (४) या गुरुवार १ मे रोजी सायंकाळी सहा वाजतापासून, रमणा मारुती, राधाकृष्ण गार्डनमधून हरवल्या. या मुली सोशल मीडियामुळे पालकांना सापडल्या.

या मुलींना शोधण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनीही जीवाचे रान केले. मंजिरी आठवीत तर मैथिली के. जी. १ मध्ये

शिकते. रेल्वेस्थानकावर आपल्या घरच्यांना आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला या मुली तिथे फलाट क्र. ८ वर दिसल्या. पण, तेव्हा त्याच्या लक्षात आले नाही. घरी आल्यावर त्याने त्याचे इन्स्टाग्राम ओपन करतच या दोन मुली हरवल्याचा मेसेज दिसला. त्याखाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधून त्याने मुलींना रेल्वेस्थानकावर पाहिल्याची माहिती दिली. लागलीच ही माहिती नंदनवन पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी रेल्वेस्थानकावर धाव घेत मुलींना ताब्यात घेतले. रात्री उशिरा

मुलींना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. सतीश सोलाट हे एका खासगी कंपनीत काम करतात. तर त्यांची पत्नी रोहिणी या एका किराणा दुकानात काम करतात. सोलाट यांच्या घराजवळून सहा घरे सोडून राधाकृष्ण गार्डन आहे. मंजिरी आणि मैथिली रोज सायंकाळी नित्यनेमाने बगिच्यात खेळायला जातात, असे सतीश सोलाट यांनी सांगितले. गुरुवारी १ मे रोजीही दोघी रोजच्या प्रमाणे बगिच्यात गेल्या. तिथून बराच वेळ होवूनही घरी न आल्यामुळे कॉंग्रेस

कार्यकर्ते राहुल अर्भग यांच्या कार्यालयात माहिती दिली. त्यांची टिम, घरचे, शेजारचे तसेच मोहल्ल्यातील लोकांनी दोन अडिच तास शोधाशोध केली. शेवटी रात्री साडेआठ ते नऊ वाजता दरम्यान नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सवकरदरा पोलिसांनीही सोबत शोध सुरू केला. परिसरातील साडेतीन किमीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही बहिणी हातात हात घालून जाताना दिसल्या, असे सतीश सोलाट यांनी सांगितले.

लाडक्या बहिणींची फसवणूक महिला बाल कल्याणचा पहिला क्रमांक

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २ :

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजनेत दीड हजाराने २९०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आर्थिक कारणांमुळे सरकार ते देण्याचे टाळत आहे. आता त्यावरून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नागपूरमध्ये सरकारला लक्ष्य केले आहे.

महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत लाडकी बहिणी योजना आहे. महायुती सरकारने १०० दिवसांनी विविध खात्यांनी बजावलेल्या कामगिरीचा अहवाल तयार केला आहे आणि संबंधित खात्यांची क्रमवारी ठरवली आहे. पहिल्या क्रमांकावर महिला व बालकल्याण खाते आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी सरकारची खिल्ली उडवली. अपयशी लोकांना पाहिले स्थान देणारा क्रम लावला की काय? अशी उपरोधीक टीका थोरात यांनी शुक्रवारी नागपूरत बोलताना केली.

निवडणूक जिंकताच महायुती सरकारने लाभार्थी महिलांची नावे योजनेतून कमी करणे सुरू केले आहे. लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आले. आता तर दीड हजार रुपयेसुद्धा देण्यास टाळतायले केली जात आहे. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयेच मिळतील, असेही जाहीर केले आहे. महिलांची फसवणूक करणाऱ्या महिला व बाल विकास विभागाला सर्वाधिक रेटिंग देण्यात आले.

जागोजागी रस्त्यावर असलेले खड्डे आहेत. रस्ते नीट करण्याचे काम असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. पीक विमा योजना बंद केली. तसेच शेतकऱ्यांना लग्न, बारश्यासाठी कर्जमाफी हवी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. त्याबद्दल्यात त्यांच्या खात्याला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. मंत्री नीतेश राणे यांचे महान कार्य सुरू आहे. त्यांच्यावर खुश होऊन सरकारने त्यांच्या मत्स्य व बंदरे विभागाला पाचवे स्थान दिले असावे, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र



: सिनेरंग : 'मंगलाष्टका रिटर्न्स' मधून उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!

प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय... त्यामुळे अनेक प्रेमकथांना आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनेकही टॅंगलाइन असलेला 'मंगलाष्टका रिटर्न्स' हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी घटस्फोट सोहळ्याचे एक अनेक टिजर पोस्टरही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉंच करण्यात आलं आहे. शारदा फिल्म्स प्रोडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या मंगलाष्टका



लोकंरंजन रिटर्न्स या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी.

शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरवार ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.

त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राज्ञता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पोलसेत यांच्याही भूमिका आहेत. राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबातील तरुण-तरुणी एकाच कॉलेजमध्ये एकत्र येतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडत जातात याची रंजक कहाणी मंगलाष्टका रिटर्न्स या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा लुकही अगदी फ्रेश आहे. त्यामुळे ही गोष्ट अनुभवाण्यासाठी २३ मेपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ■ ■

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नांदवतो.

या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत - पुन्हा शिवाजीराजे भोसले! महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा भावनिक गाथा स्पष्ट केला.

या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. सिद्धार्थने अलीकडील काळात मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली असून आता शिवरायांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्याला मिळाली आहे. चित्रपटात त्याच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे लेखन अंतिम टप्प्यात असून, चित्रीकरण लवकरच सुरू होईल. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध करत आहेत. चित्रपटाच्या आशयात नेमके कोणते सामाजिक वा राजकीय

पुन्हा शिवाजीराजे भोसले!



विषय हाताळले जाणार, हे सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रच या सिनेमाच्या कथेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असेल. महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवर चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, जे प्रश्न अनुत्तरितच आहेत. चित्रपटाच्या निर्माते महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक संवेदनशील भूमिका घेत आहेत, की इतिहासातील आदर्श हे केवळ गौरवगाथा म्हणून सांगायचे नसतात, तर ते वर्तमानाला दिशा देण्यासाठी पुन्हा पुन्हा आठवावे लागतात. ■

'सन मराठी' वाहिनीवर महत्त्वाचा बदल
संयुक्त महाराष्ट्रच्या निर्मितीसाठी होतातय पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करत पुरोगामी, प्रगतिशील महाराष्ट्राच्या ६५ व्या स्थापनादिनी 'सन मराठी' वाहिनीने एक महत्त्वाचं आणि अर्थपूर्ण पाऊल उचललं आहे. 'आनंदने मान उंचावूया' असं म्हणत १ मे, २०२५ पासून 'सन मराठी' वाहिनी आपला लोगो TV च्या पडद्याच्या वरच्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात आणणार आहे. वाहिनीवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमप्रमाणेच या बदलासही प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देऊन वाहिनीला नवी झळकती प्राप्त करून देतील अशी खात्री वाटते. ■

व्हेअर द वाइल्ड मेन आर विथ बेन फोगलेचा दहावा सीझन सोनी बीबीसी अर्थवर

सोनी बीबीसी अर्थ आपल्या व्हेअर द वाइल्ड मेन आर विथ बेन फोगलेच्या नवीन सीझनसह प्रेक्षादायक प्रवास करण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे. या सीझनच्या १२ वेधक एपिसोडमध्ये बेन फोगले जगातील अत्यंत निर्जन ठिकाणी जातो आणि अशा ठिकाणी स्वखुशीने रहात असलेल्या काही विलक्षण लोकांच्या जीवनाची एक झलक प्रेक्षकांना देतो. व्हेअर द वाइल्ड मेन आर विथ बेन फोगले हा शो या वाहिनीवर सुरू झाला आहे.

व्हेअर द वाइल्ड मेन आर विथ बेन फोगलेचा दहावा सीझन प्रेक्षकांना नक्कीच विलक्षण कहाण्यांमध्ये गुंतवून ठेवेल. या कहाण्यांमधून माणूस आणि निसर्गाच्या शक्तीमधील एक घट्ट नाते दिसून येते. या शो मध्ये बेन फोगल काही काळजीपूर्वक निवडलेल्या निर्जन स्थानांचा प्रवास करतो, जेथे तो अशा लोकांसोबत राहतो, ज्यांनी जाणूनबुजून समाजापासून दूर राहणे पसंत केले आहे. बेन फोगल प्रेक्षकांना व्हिज्युअल मोहिमेवर आपल्यासोबत घेऊन जातो, ऑस्ट्रेलियातील सुदूर लँडस्केपचा शोध घेतो, कॅलिफोर्नियाच्या खडतर पर्वतीय प्रदेशात कोणत्याही सुविधाशिवाय राहणाऱ्या आणि एका तरंगत्या स्ट्रक्चरवर ऑरेगोनियन आयुष्य जगणाऱ्या एका कुटुंबाशी आपली गाठ घालून देतो. ■ ■

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेवरे, ९८३३१४६३५६
subodh.ranshewre @rediffmail.com

दोन तरुण धरणात बुडाले

■ महासागर प्रतिनिधी, गोंदिया, दि. २ :

सालेकसा तालुक्यातील गोंरें या गावातील दोन तरुण धरणात आंधोळीसाठी गेले असताना बुडाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. प्रशांत नरेश पटले (२१) रा.गोंरें ता.सालेकसा आणि प्रतीक दौलत बिसेन (२१) रा.गोंरें ता. सालेकसा जिल्हा गोंदिया असे त्यांची नावे आहेत. यांच्यासोबत गेलेला समीर रमेश बिसेन (२०) रा.गोंरें ता.सालेकसा हा बचावला.

समीरने या घटनेची माहिती गावात दिल्यानंतर गावात शोककळा पसरली. माहिती कळताच सालेकसाचे पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी या बाबतची माहिती सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडगुलें यांना दिली. त्यांनी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात



कळवून तरुणांच्या शोधाकरिता आपली व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात केले.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाचे द्वार बंद करून शोध सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक भूषण बुराडे आपल्या पथकासह उपस्थित आहेत. त आमदार संजय पुराम, देवरी येथील उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार नरसय्या कोंडगुलें यांनी घटनास्थळी भेट दिली.

विदर्भवाद्यांचा महाराष्ट्र दिनाला विरोध

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २ :

१ मे महाराष्ट्र दिन हा विदर्भवादी विदर्भात काळा दिवस म्हणून साजरा करतात. तसेच याच दिवशी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी विदर्भाचा झेंडा फडकवतात. त्या नुसार स्थानिक व्हेरायटी चौकात विदर्भवाद्यांनी काळे कपडे घालीत काळा झेंडा फडकवून निषेध केला.

युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला. यावेळी कार्यकर्त्यांनी काळे कपडे, डोक्याला व बाजूला काळी पट्टी बांधून निषेध केला व नारे निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रदिनाचा निषेध असो', महाराष्ट्र सरकार मुदाबंद', वेगळा विदर्भ झालाच पाहिजे', लेके रहेंगे-लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे', जय विदर्भ', असे गगनभेदी नारे देत आंदोलनकर्ते सविधान चौक येथे जाण्यासाठी आक्रमक झाले व सविधान चौकाच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना झिरो माईल मार्गावर डिटेन केले व सीतावडी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात राहून विदर्भाचा बँकलॉग भरून निघूच शकत नाही. कारण महाराष्ट्र राज्यावर ८ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे डोंगर आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्या थांबू शकणार नाही, बेरोजगारांना नोकऱ्या मिळूच शकणार नाही. मग अशा दिवाळखोर राज्यात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही म्हणून केंद्र सरकारने त्वरित विदर्भाचा राज्य तत्काळ निर्माण करावे, अशी मागणी विराअस युवा आघाडी



अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केली. काळा दिवस साजरा करून झेंडा फडकविण्याच्या आंदोलनात जेष्ठ विदर्भवादी नेते अहमद कादर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, नागपूर महिला अध्यक्षा ज्योती खांडेकर, बाबा शेळके, चंद्रशेखर पूरी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी २०१६ मध्ये माजी महाधिवक्ता अॅड.

श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रदिन काळा झेंडा फडकवण्यात येईल अशी घोषणा केली होती. विदर्भासाठी किमान समान कार्यक्रम ठरवण्याबाबतही चर्चा तेव्हा झाली होती. या मुद्द्यावर सरकारवर दबाव आणण्यासाठी निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे विदर्भवादी दर वर्षी निवडणुका लढवतात. परंतु, त्यांच्यातील कुणाही अद्याप यश आलेले नाही.